

प्रभा

'सर्वम् लर्निंग' ही शिक्षणाची फारच बंदिस्त कल्पना आहे आणि खासकरून अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर ती एक अपूर्ण योजना आहे, असे अनुभवावांती वाढत.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाचा कालवधी म्हणजे एक गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिले आणि या गुंतवणूकीवर जास्तीत जास्त परतावा करा मिळवता घेईल याचा विचार सर्वेदिव व्यायल हवा. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाता अनेक पूर्क गोष्टींची जोड देता येऊ शकते. औद्योगिक प्रदर्शनी हे त्यावैकीच एक....

नवदत्त्वा दशकामध्ये परवानामुक्त उद्योगांच्यांनी मुहूर्तमेंद्र रोवली गेली. आर्थिक उदारकरणाच्या धोरणामुळे अनेक व्यवसायांना आणि पर्यायांने स्पर्धेत चालना मिळाली. साहजिकच मागाणी - पुरवठाचे व्यस्त प्रमाण कालबाह्य होऊन पुरवठाने जोम घरला. एकच उत्पादन तयार करणाऱ्या स्पर्धक कंपन्या व उद्योजक मग आपले उत्पादन सर्वेत्रष्ठ करायच्या घ्यासाने प्रेरित झाले; परंतु भारतासारख्या महाकाय देशामध्ये आपल्या अपेक्षित ग्राहकांपैकी पोचणे खेरे तर जिकीरीची काम, अमाप पैसा आणि वेळ खर्च होणार. मग वाजारेरेटील स्पर्धा नवीन कल्पना आणि कल्पनांना जन्म कसा देऊ शकते? याचे ठळक उदाहरण म्हणजे दिल्लीपासून चेन्नईपर्यंत वर्षभर भरणारी औद्योगिक प्रदर्शनी आणि ट्रेडफॉर्मेस.

नवीन तंत्रज्ञान, नवनवीन उत्पादने ग्राहकापैर्यंत पोचविण्याचा हा मार्ग Buyer आणि Seller दोघांनाही सोबीचा झाला. ग्राहकासाठी (Buyer), एकाच ठिकाणी विविध कंपन्यांची उत्पादने उपलब्ध झाली. जिथे तो उत्पादन खरेदीचा निर्णय तुलनात्मकदृश्या विचार करून घेऊ शकतो. विक्री करण्याच्या कंपन्यांसाठी (Seller) ही प्रदर्शने एक व्यासपैठ निर्माण करतात आणि उद्योगांच्यांनी दृष्टीने गंभीर असाच ग्राहकाशी (Serious Customer) त्यांचा संपर्क येतो आणि आधी म्हटल्याप्रमाणे वेळ व पैशाचा नाहक अपव्यय ठळतो.

औद्योगिक प्रदर्शनाचे साधारणत: दोन प्रकार दृष्टिकोणास येतात. १) औद्योगिक प्रदर्शन - संमिश्र स्वरूपातील - विशिष्ट शास्त्र केंद्रित २) ट्रेडफॉर्मेस

संमिश्र स्वरूपातील प्रदर्शने ही बहुतारी स्थानिक पातळीवर आयोजित केली जातात. जिथे एका विशिष्ट औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसाठी प्रदर्शनाची सोय उपलब्ध करून दिलेली असते. असा उद्योगांचे स्वरूप आणि उत्पादने भिन्न असूनही एका छाताखाली अपेक्षित ग्राहकांपैर्यंत पोचवण्याचा मार्ग असू शकतो.

ट्रेडफॉर्मेस: नावाप्राप्तीचे असा प्रदर्शनामध्ये ट्रेडिंग हा एकमेव उद्देश असतो आणि उत्पादक कंपन्यांबोरोबर/ शिवाय त्यांचे डिलर्स, स्टॉकिस्ट्सही सामील होताना दिसतात. उदा. नामांकित कंपनीचे वेअरिंग विकाणारे अनेक डिलर्स, एजन्सीज सहभागी होतात. स्थानिक पातळीवर आयोजित होणाऱ्या ट्रेडफॉर्मेसी संख्या दिवसेंदिवस चाढतच आहे. नवीन उद्योजकांना नामवंत ग्राहकांपैर्यंत पोचवण्याची संधीही अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून मिळतो.

विद्यार्थीसाठी

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र अशी प्रदर्शने म्हणजे आयतीच चाहू आलेली संधी म्हणावी लागेल. एकाच ठिकाणी देशभारातील नामवंत कंपन्यांचे स्टॉल्स उपलब्ध असतात. त्या उत्पादक कंपन्यांची बाजारपेठे नव्याने येत असलेली उत्पादने अभियांत्रिकीचा विद्यार्थी पाहू शकतो. कंपनीचा डेव्हेश

येईल असे नाही. प्रदर्शनामध्ये मात्र अशी नवीन तांत्रिक ज्ञानाची विद्यार्थ्यांना तोंडओळख होते. प्रदर्शनात ग्राहकांना पाहता यावे यासाठी माडलेली उपकाणे, उत्पादने, मशिनरी, प्रक्रिती, उत्पादन पद्धती, पोस्टर्स ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाचा खेळजाच आहे. किंतुकेदा अभ्यासक्रमात आणि पुस्तकात आणि पुस्तकात असलेले विल्षेषणात ज्ञान प्रदर्शनात प्रत्येकात पाहिल्यातील सहभागी संधी प्रदर्शनात उल्लब्ध होते.

प्रदर्शनामध्ये सहभागी कंपन्यांची माहितीप्रक्रिया विविधता करीत असतात. अशा प्रक्रियांमध्ये उत्पादनांची अद्यावत माहिती, डाटा, रेफर्सेस, फोटो, आकृत्या, आदीचा अंतर्भूत असतो. ज्याचा वापर तुम्ही असाईनमेंट्स, प्रैविंटकल्स, नोट्समध्ये मोठ्या खुल्लीने करू शकतो. नोकरी मिळाल्यावरही तुमच्या कामामध्ये या माहितीचा वापर होऊ शकतो.

विद्यार्थी या ठिकाणी बुजरा न राहता माझेटिंग करणाऱ्या व्यक्तींसाठी आत्मविश्वासाने इंश्जीतून बोलतो.

औद्योगिक प्रदर्शनात ओळखी होतात. काहीही मैत्री होते. प्रोजेक्ट व सेमिनारचे विषय निवडताना या प्रदर्शनांद्वारे एक दालन खुले होते. मुलांमध्ये निर्माण होणारी जिजासा सर्वात महत्त्वाची आहे. ही एकदा जागृत झाली, की मा अंतःप्रेरणने ते पुढे काम सहजपणे करू शकतात. नवे तंत्रज्ञान, नवे उद्योगांजगत पाहून विद्यार्थ्यांचा काय सर्वेच जण अचूवित होतात. आणली खरी पंढरी काय आहे, हे विद्यार्थी जाणू शकतो. मात्र औद्योगिक प्रदर्शनांना भेटी देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. औद्योगिक प्रदर्शनामध्ये Conferences व Seminars चे आयोजन केलेले असते. तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींसाठी विचार एकायची मोठी व सांसामग्रेशक संधी प्रदर्शनात उल्लब्ध होते.

प्रदर्शनामध्ये सहभागी कंपन्यांची माहितीप्रक्रिया विविधता करीत असतात. अशा प्रक्रियांमध्ये उत्पादनांची अद्यावत माहिती, डाटा, रेफर्सेस, फोटो, आकृत्या, आदीचा अंतर्भूत असतो. ज्याचा वापर तुम्ही असाईनमेंट्स, प्रैविंटकल्स, नोट्समध्ये मोठ्या खुल्लीने करू शकतो. नोकरी मिळाल्यावरही तुमच्या कामामध्ये या माहितीचा वापर होऊ शकतो.

प्रा. विजय नवले, महेश सु. नारके
पुणे

इंटरनेटच्या सोयीमुळे तुम्ही अशा प्रदर्शनामध्ये ओळख झालेल्या कंपनीच्या प्रतिनिधींच्या संपर्कात राहू शकतो. तुमच्या करिअरच्या दृष्टीने एक व्युहरचना म्हणून याकडे बाबा म्हणेले त्याचा फायदा तुमच्या लक्षात घेईल. शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तर न चुकता त्यांच्या क्षेत्रातील कंपन्यांचा 'डाटाबेस' या प्रदर्शनाच्या निमित्ताने तयार/ अपडेट करून घेऊ शकतो. नोकरी शोधताना अथवा कॅम्पस इंटरनेटच्या वेळी त्याचा निश्चितत्व इंश्जीतून बोलणारा लाजरा

Appointments

पुणे, शुक्रवार, ११ फेब्रुवारी २००५ / ५

रुद्रामणी

औद्योगिक प्रदर्शनी आणि अभियांत्रिकी विद्यार्थी

क्र.	प्रदर्शन	कालावधी	स्थळ
१	India Rubber Expo	२३-२६ फेब्रुवारी	NSE Complex मुंबई
२	PLASTINDIA	९-१४ फेब्रुवारी	प्रगती मैदान, दिल्ली
३	Pune Expo	१०-१४ मार्च	कृषी महाविद्यालय, पुणे
४	Convergence India	२२-२४ मार्च	प्रगती मैदान, दिल्ली

त्यांच्याकडे असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञाने ग्राहकांपैर्यंत मांडणे हा असतो. नेपका हात फायदा विद्यार्थ्यांना होतो. औद्योगिक जगतामध्ये वेगाने बदल होत आहेत. अभ्यासक्रमामध्ये मात्र हे सांगेच्या साळ्ये बदल, नवे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकवता

यांच्याकडे असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञाने ग्राहकांपैर्यंत मांडणे हा असतो. नेपका हात फायदा विद्यार्थ्यांना होतो. औद्योगिक जगतामध्ये वेगाने बदल होत आहेत. अभ्यासक्रमामध्ये मात्र गोडी वाढते. आवड निर्माण होते. चार व्यक्तींसाठी बोलताना संवादकौशलये सुधारणाची संधी मिळते. अनुभव असा आहे, की महाविद्यालयातसुद्धा व्यवचित्र इंश्जीतून बोलणारा लाजरा